

प्रयोग

वाक्य म्हणजे पूर्ण विद्यान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह हीय. वाक्यातील सर्वति महत्वाचा शब्द म्हणजे क्रियापद हीय. त्याशिवाय, कर्ता आणि कर्म दैखील तैवढेच महत्वाचे असतात. किंवृता वाक्यात कत्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रभाणे बदलत असते. त्यामुळे कर्ता-कर्म-क्रियापद हे तीनही घटक महत्वाचे आहेत. वाक्यातील कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परंपर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.

वाक्यातील क्रियापदाची रचनाच अशी असते की, कष्टी ते कत्याच्या लिंग, वचन किंवा पुरुष याप्रभाणे बदलते, तर कष्टी कर्माच्या. कष्टी कष्टी तर क्रियापद कर्ता किंवा कर्म यानुसार मुळीच बदलत नाही. कत्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते, तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. वाक्यातील क्रियापद हे कत्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन, पुरुष याप्रभाणे बदलते की नाही यावरून प्रयोगाचे प्रकार पडतात.

प्रयोगाचे प्रकार :

प्रयोगाचे मुख्य प्रकार ३ आहेत.

- 1) कर्तरिप्रयोग
- 2) कर्मिणप्रयोग
- 3) भावेप्रयोग

1. कर्तरिप्रयोग :

वाक्यातील क्रियापद जैहा त्यातील कत्याच्या लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलते, म्हणजेच क्रियापद हे कत्याच्या तंत्राप्रभाणे चालते, तैहा ते वाक्य कर्तरिप्रयोगात आहे असे म्हणता येईल.

उदा : **ती गाणे गाती.**

या वाक्यात **ती हा** कर्ता आहे. **गाणे** हे कर्म आहे. **गाती** हे क्रियापद आहे.

या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी गाती हे क्रियापद कोणाप्रभाणे बदलते, हे पाहाणे आवश्यक आहे. ते कत्याप्रिमाणे बदलते की कर्माप्रिमाणे बदलते, हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे लागेल. त्यासाठी क्रमाने कत्याचे लिंग, वचन व पुरुष बदलून पाढू. असा बदल करताना एकावेळी एकच प्रकारचा बदल करणे आवश्यक आहे,

ती गाणे गाती.

ते गाणे गातात.

तु गाणे गातीस

याचा अर्थ असा की, ती गाणे गाती या वाक्यातील गाती है क्रियापद कत्यचि लिंग, वचन व पुरुष याप्रभाणे बदलले आहे. म्हणजेच येथे क्रियापद है कत्यच्या तंत्राप्रभाणे चालते, म्हणून हा कर्तरिष्ठयोग आहे. कर्तरिष्ठयोगात कर्ता हा क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालविणारा असती.

कर्तरिष्ठयोगात क्रियापद सकर्मक असले, तर त्यास सकर्मक; कर्तरिष्ठयोग म्हणतात व क्रियापद अकर्मक असल्यास त्यास अकर्मक; कर्तरिष्ठयोग असे म्हणतात.

उदा :

- ती गाणे गाते (सकर्मक कर्तरिष्ठयोग)
- ती घरी जाते (अकर्मक कर्तरिष्ठयोग)

कर्तरिष्ठयोग कन्सा ओळखवावा . . .

कर्तरिष्ठयोगात कर्ता हा नैहमी प्रथमान्तर असती व कर्म है प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते.

- उदा :
- 1. मी शाळेतून आताच घरी आली. (कर्ता मी प्रथमान्त)
 - 2. मुलगा पुरत्तक वाचती. (कर्म पुरत्तक प्रथमान्त)
 - 3. त्याने चौरास पकडले (कर्म चौरास द्वितीयान्त)

2. कर्मणिष्ठयोग :

वाक्यातील क्रियापद जैवा त्यातील कर्मच्या लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलते, म्हणजेच क्रियापद है कर्मच्या तंत्राप्रभाणे चालते, तैवा तै वाक्य कर्मणिष्ठयोगात आहे असे म्हणता येईल.

उदा : मुलाने आंबा खाल्ला.

या वाक्यात आंबा है कर्म आहे. मुलाने हा कर्ता आहे. खाल्ला है क्रियापद आहे. या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी खाला है क्रियापद कीणाप्रभाणे बदलते, है पाहाणे आवश्यक आहे. तै कत्यप्रभाणे बदलते की कर्माप्रभाणे बदलते, है सर्वप्रथम लक्षात घ्यावे लागील. त्यासाठी क्रमाने कत्यचि लिंग, वचन व पुरुष बदलून पाढू.

मुलीने आंबा खाल्ला.

मुलांनी आंबा खाल्ला.

वरीलप्रभाणे कत्यच्या लिंग व वचनामध्ये बदल करूनही क्रियापदाचे रूप खाल्ला यामध्ये बदल होत नाही. म्हणजे कत्यच्या लिंगवचनाप्रभाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही, म्हणून हा कर्तरिष्ठयोग नाही..

आता कर्मचि लिंग बदलून पाढू. आंबा ऐवजी चिंच है स्त्रीलिंगी कर्म घेतले तर क्रियापदाचे रूप खाल्ली असे होईल. कर्मचि वचन बदलून पाढू. आंबा ऐवजी आंबे है अनेकवचनी रूप घेतले, तर मुलाने आवे खाल्ले असे वाक्य होईल. म्हणजे क्रियापदाच्या रूपात खाल्ले असा बदल झाला..

याचाच अर्थ असा की, वरील वाक्यात कृत्यार्थिवजी कर्मच्या लिंग वचनात बदल झाल्यास
क्रियापदाच्या रूपात बदल होती. म्हणून हा कर्मणिष्योग आहे. कर्मणिष्योगात क्रियापद कर्मच्या
तंत्राप्रभाणी चालै. म्हणजेच कर्म हा धातुरूपेश आहे.

कर्मणिष्योग कर्ता ओळखवावा . . .

कर्मणिष्योगात कर्म प्रथमान्तर असते, कर्ता प्रथमान्त्र कष्टीच नसती, कर्ता कैद्हा तृतीयान्त,
चतुर्थ्यान्त, सविकरणी तृतीयान्त किंवा शब्दयोगी अव्ययान्त असती.

उदा : 1. तिने गाणे मुटले. (कर्ता तिने हे तृतीयान्त, कर्म गाणे हे प्रथमान्त)

2. मला हा डोंगर चढवती. (कर्ता चतुर्थ्यान्त.)

3. रामाच्याने काम करवते. (कर्ता सविकरणी तृतीयान्त.)

4. मांजराकडून उंदीर मारला गेला. (कर्ता शब्दयोगी अव्ययान्त)

वरील वाक्यांमध्ये प्रयोग कर्मणी असला तरी, त्याचेही विविध प्रकार आहेत.

अ) प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग :

या प्रयोगात क्रियापद हे कर्मच्या लिंगवचनानुसार बदलत असले तरी बहुतेक कर्ताचि
प्रधान असती. त्यास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा : 1. तिने गाणे मुटले.

2. मला हा डोंगर चढवती.

ब) शक्य कर्मणी प्रयोग :

रामाच्याने काम करवते. या वाक्यात शक्यता सुचिलेली आहे. यातील क्रियापद
शक्य क्रियापद आहे. त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

क) प्राचीन/पुरुष कर्मणी :

प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून करिजे, बोलिजे, कीजे,
दहजे अशी कर्मणिष्योगाची उदाहरणे दिसतात.

उदा : 1. त्वां काय कर्म करिजे लघु लेकराने

2. नक्ते इंद्रासी असे बोलिजेले.

3. जौ जै कीजे परभार्थ लाही.

4. द्विजी निषिद्धापासव म्हणीजेली.

ड) समापन कर्मणी :

काही वैका संयुक्त क्रियापदाने क्रियापदाच्या सताप्तीचा अर्थ सूचित कैलेला असती.
अशा प्रकारच्या प्रयोगाला समापन कर्मणी असे म्हणतात. एखादी कृती करून पूर्ण
झाली, हे दर्शविण्यासाठी सामान्यतः अशा प्रयोगाची वाक्यरचना कैली जाते.

उदा : त्याची गौष्ठ लिहून झाली.

या वाक्यात कर्ता त्याची हा षष्ठी विभक्तीत आहे. लिहून झाली या संयुक्त द्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित केलेला आहे.

इ) नवीन कर्मणी / कर्मकर्तरी :

राम रावणास मारती

रावण रामाकडून मारला जाती

या दीन्ही वाक्यांचा अर्थ जवळपास सारखाच आहे. पहिल्या वाक्यात मारती या द्रियापदाचा कर्ता राम असून रावण है कर्म आहे. दुस-या वाक्यात रावण हा कर्ता आहे. म्हणजे पहिल्या वाक्यातील कर्म दुस-या वाक्यात कर्ता बनले आहे. व मूळच्या वाक्यातील कत्याला कडून है शब्दयोगी अव्यय जोडले आहे. पहिल्या वाक्यात राम या शब्दास प्राधान्य असून त्याचा प्रयोग कर्तरी आहे. दुस-या वाक्यात रावण या शब्दाला म्हणजे मूळ वाक्यातील कर्मला प्राधान्य दिले आहे. मग या वाक्यात कर्मणी प्रयोग आहे, असै निर्विवाद म्हणता येईल का.... नाही. इंग्रजी भाषेतील पेसिन्ह वॉर्ड्स च्या प्रभावामुळे मराठीतही आता वरीलप्रभाणे वाक्ययरगा हीऊ लागली आहे. त्यास कर्मकर्तरी प्रयोग म्हणतात.

कर्मणिप्रयोगातील कत्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रभाणे रचना करण्याचा जौ नवीन प्रकार मराठीत रुढ झाला आहे, त्यास नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असै म्हणतात.

उदा : शिपायाकडून चौर पकडला गेला.

यास नवीन कर्मणी असैही म्हणतात. जैहा वाक्यातील कर्मला प्राधान्य दैऊन विधान करावयाचे असते, किंवा कर्ता स्पष्ट नसती, किंवा कत्याचा उल्लेख टाळायचा असती, त्यावेळी हा कर्मकर्तरी प्रयोग सीधीरकररित्या वापरला जाती.

उदा : 1. गाय गुराव्याकडून बांधली जाते.

2. न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला

3. सभीत पत्रके वाटली गेली.

4. सर्वांवर कारवाई कैली जाईल.

३. आवै प्रयोग

जैहा द्रियापदाचे रूप कत्याच्या किंवा कर्मच्या लिंगवचनानुसार बदलत नसून ते नैहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेहा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भवि प्रयोग असै म्हणतात.

मुलाने बैलास मारले.

या वाक्यातील कत्याच्या आणि कमच्याही लिंगवचनात बदल कैला, तरी ड्रियापदाचे रूप मारले असेच राहते.

भावे प्रथीगात ड्रियापदाचा जी भाव किंवा आशय त्याकडे प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म ही दीन्ही गोण असतात.

•

उदा : 1. रामाने रावणास मारले.

2. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे,

3. त्याने आता घरी जावे.

या वाक्यापैकी पहिली दीन सकर्मक आहेत, व पुढील वाक्य अकर्मक आहे.

भावे प्रथीगाचे सकर्मक भावे प्रथीग व अकर्मक भावे प्रथीग असे दीन प्रकार आहेत.

भावे प्रथीग कना औळवावा

- कर्ता तृतीयान्त विंवा चतुर्थान्त असती.
- कर्म असल्यास त्याची सप्रत्ययी द्वितीया विभक्ती असती.
- अकर्मक भावे प्रथीगात ड्रियापद विद्यर्थी असती.
- शक्यार्थक; ड्रियापदांचा नैहमीच भावे प्रथीग हाती.